

महाराष्ट्र विधानसभा

दुसरे अधिवेशन, २०१६

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक २६ जुलै, २०१६ / श्रावण ४, १९३८ (शके)

- | | | |
|---|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण मंत्री | | |
| (३) खनिकर्म मंत्री | | |
| (४) राजशिष्टाचार मंत्री | | |
| (५) पर्यटन मंत्री | | |
| (६) कामगार, कौशल्य विकास,
माजी सैनिकांचे कल्याण मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया जलवाहतूक सेवा सुरु करण्याबाबत

(१) * ५६६०६ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई व उपनगरातून नवी मुंबई विमानतळावर जलदगतीने पोहचता यावे म्हणून नवी मुंबई ते गेट वे ऑफ इंडिया किंवा सीबीडी ते भाऊचा धक्का अशी जलवाहतूक सेवा सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने सदर जलवाहतुकीसाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचेही ठरविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, जलवाहतूक प्रत्यक्षात सुरु करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

नवीन भाऊचा धक्का (मुंबई) ते नेरुळ नवी मुंबई येथे जलप्रवासी वाहतूक सुरु करणे प्रस्तावित आहे.

(२) व (३) पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूक सुरु करण्यासाठी नविन भाऊचा धक्का येथे मुंबई बंदर विश्वस्त (MbPT) केंद्र शासन, नेरुळ-नवी मुंबई येथे सिडको व मांडवा ता.अलिबाग येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत जलप्रवासी टर्मिनलची उभारणी करण्यात येत आहे. त्यापैकी मांडवा येथे करावयाच्या जलप्रवासी प्रकल्प टर्मिनलच्या कामाची निविदा निश्चित झाली आहे व सदर काम लवकरच सुरु होईल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इंद्रायणी नदीतील कोल्हापुरी
बंधान्यामध्ये सांडपाणी सोडल्याबाबत**

(२) * ५९२१५ श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आळंदी नगरपरिषदेस पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या इंद्रायणी नदीतील कोल्हापुरी बंधान्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने मैला मिश्रित सांडपाणी सोडल्याचे माहे मे, २०१६ वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जलसाठ्यात सांडपाणी सोडल्याने आषाढी कार्तिकीनिमित्त आळंदीस येणाऱ्या लाखो भाविकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.पर्यावरण मंत्री यांना माहे जून, २०१६ वा त्यासुमारास निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने पर्यावरण विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) सदर निवेदन प्राप्त झालेले आहे.

(३) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर जल (प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण) कायदा १९७४ अंतर्गत मा.मुख्य दंडाधिकारी यांचे न्यायालयात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळामार्फत फौजदारी खटले (आर.सी.सी. क्र. १४४/२०००, आर.सी.सी.क्र. ७०९/२०१६) दाखल केलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदगाव तर्फ तारापूर (जि.पालघर) येथील प्रस्तावित जेटीला
स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याबाबत

(३) * ६०४१५ श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अमित घोडा (पालघर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदगाव तर्फ तारापूर (जि.पालघर) येथील जिंदालमार्फत जेटी उभारण्याच्या प्रस्तावास स्थानिक मच्छीमारांनी व ग्रामस्थांनी जनसुनावणीत हजारोंच्या संख्येने हरकत नोंदवून सुध्दा सदर जेटी प्रस्तावास मेरीटाईम बोर्डाने व केंद्रीय पर्यावरण विभागाने परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मालवाहू जेटीमुळे पाण्याच्या प्रवाहात बदल होऊन त्याचा फटका दांडी, नवापूर, सातपाटी मासेमारी बंदरांना बसणार असून मालवाहू जहाजे, मोठे बार्ज यांच्या वाहतूकीमुळे कव, डोलनेट व दालदा पध्दतीची मासेमारी धोक्यात येणार असल्यामुळे याबाबत ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार दोषी कंपनीविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) होय.

(२), (३) व (४) राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रकरण न्यायप्रविष्ट असून न्यायनिर्णय प्रलंबित आहे.

**बदलापूर नगरपालिका हद्दीमधील कुळगाव येथे राबविण्यात आलेल्या
(बी.एस.यु.पी.) शहरी गरिबांसाठी घरकुल योजनेबाबत**

(४) * ५३९९८ श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपालिका हद्दीमधील कुळगाव येथे शहरी गरिबांसाठी राबविण्यात आलेल्या (बी.एस.यु.पी.) घरकुल योजनेचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे तसेच लाभार्थी निवडीमध्ये निकष डावलून निवड करण्यात आल्याचे माहे जून, २०१६ मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, बी.एस.यु.पी. योजनेच्या ठेकेदार व आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) या प्रकरणी जिल्हाधिकारी ठाणे यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईच्या प्रस्तावित सुधारित विकास आराखड्यात मैदानांचे
आरक्षण उठविण्याचे प्रस्तावित केल्याबाबत**

(५) * ५३८०९ अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईच्या सन २०१४-३४ च्या प्रस्तावित सुधारित विकास आराखड्यात मैदानांवरचे आरक्षण उठविण्याचे प्रस्तावित केले असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, एनडीझेड मधील २१०० हेक्टर, पर्यटन विभागाचे ५०० हेक्टर, मिठागरांची २६० हेक्टर व बीपीटीची १४० हेक्टर अशी एकूण ३००० हेक्टर जमिन परवडणा-या घरांसाठी आरक्षणमुक्त करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर आरक्षित भूखंडांवर असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करून बिल्डरांना विक्रीसाठी घरे उभारता येणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, महानगरपालिका दत्तक भूखंड परत घेत असताना मैदानांसाठीचे आरक्षित भूखंड बिल्डरांना विकास करण्यासाठी देण्यामागे शासनाची नेमकी भूमिका काय आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीसह पुर्नप्रसिध्द केलेल्या सन २०१४-३४ च्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये सन १९९१ च्या विकास आराखड्यामधील ज्या ना विकास क्षेत्राचा समावेश नैसर्गिक क्षेत्रे म्हणून करण्यात आला आहे ते क्षेत्र वगळून ना विकास क्षेत्रामधील मैदानांचे आरक्षण काढण्याचे प्रस्तावित केलेले आहे. तथापि प्रसिध्द प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीमध्ये अशा ना विकास क्षेत्राचा विकास करताना ठराविक क्षेत्र मोकळ्या जागांसाठी ठेवण्याची तरतूद देखिल प्रस्तावित केली आहे.

(२) बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुर्नप्रसिध्द केलेल्या सुधारित प्रारूप विकास योजना अहवालामध्ये ना विकास क्षेत्रामधील ३००० हेक्टर जागा ना विकास क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीनुसार उपलब्ध होवू शकेल असे प्रस्तावित करणेत आलेले आहे. तथापि, त्याकरिता भूखंड क्षेत्राची अट किमान ४.०० हेक्टर इतकी प्रस्तावित करणेत आलेली आहे. तसेच त्यामधील २५ टक्के जागा सार्वजनिक मोकळ्या जागा म्हणून तसेच संस्थात्मक क्षेत्र ८ टक्के, सामाजिक सुविधा क्षेत्र ८ टक्के, सर्वसमावेशक गृहनिर्माणासाठी २५ टक्के व जमीन मालकास विकासासाठी ३४ टक्के या प्रमाणे विकास करण्याबाबत बंधनात्मक तरतूदी प्रस्तावित करणेत आलेल्या आहेत. सबब ३००० हेक्टर जमीन परवडणाऱ्या घरांसाठी आरक्षणमुक्त राहिल असे पूर्णतः प्रस्तावित नाही. त्याचप्रमाणे सदरचा आराखडा हा प्रारूप आराखडा असून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नागरीकांच्या सूचना/हरकतीसाठी प्रसिध्द करणेत आलेला आहे. प्राप्त सूचना / हरकती विचारात घेवून वैधानिक कार्यवाही पूर्ण होवून आराखडा महानगरपालिकेकडून शासनाने मान्यतेसाठी सादर झाल्यानंतर गुणवत्तेनुसार या प्रकरणी शासनाकडून अंतिम निर्णय संकल्पित रहाणार आहे.

(३) सन १९९१ च्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमध्येही आरक्षित खुल्या क्षेत्राच्या अतिक्रमित भागावर तसेच ना विकास क्षेत्रामध्येही झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबविणेच्या तदतूदी आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुर्नप्रसिध्द केलेल्या सुधारित प्रारूप विकास नियंत्रण नियमावलीमध्येही त्या धर्तीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याच्या तदतूदी प्रस्तावित केलेल्या आहेत.

(४) अशी बाब नसल्याने शासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईत विविध मोबाईल कंपन्यांनी सुमारे २ हजार ७०२
अनधिकृत टॉवर उभारले असल्याबाबत**

(६) * ५३७५८ श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.वारीस पठाण (भायखळा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईत विविध मोबाईल कंपन्यांनी सुमारे २ हजार ७०२ अनधिकृत टॉवर उभारले असल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी केली आहे काय, त्यानुसार अनधिकृत मोबाईल टॉवर उभारणा-या कंपन्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी मा. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिका क्रमांक २०४३/२०१४ व २०४७/२०१४ मधील दि. ११.०९.२०१४ व १२.०९.२०१४ रोजीच्या आदेशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेस मोबाईल टॉवर सीलबंद करणे तसेच वीज पुरवठा खंडीत करण्यास मनाई आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**दादर, प्रभादेवी (मुंबई) येथील खेड गल्लीतील रहिवाशांना
घराचा ताबा मिळण्याबाबत**

(७) * ६२६३४ श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दादर, प्रभादेवी (मुंबई) येथील खेड गल्लीतील ५० रहिवाशी असलेली लाल चाळ सन २००५ मध्ये तोडून तेथील रहिवाशांना कुर्ला टिळकनगर येथील संक्रमण शिबिरात स्थलांतर करून ११ वर्षे होऊन गेली असतानाही विकासकाने रहिवाशांना घराचा ताबा न दिल्यामुळे चाळकरी अद्यापही संक्रमण शिबिरात आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी करून घराचा ताबा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विकासकावर कोणती कारवाई केली आहे,

(३) तसेच चाळीतील रहिवाशांना त्यांच्या घराचा ताबा देण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१), (२), (३) व (४) दादर-प्रभादेवी (मुंबई) येथील लालचाळ या मालमत्तेच्या पुर्नविकासाकरिता मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाव्दारे दि.२९.७.२०१६ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे व ऑगस्ट, २००६ मध्ये येथील रहिवाश्यांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.

विकास नियंत्रण नियमावलीच्या नियम ३३ (७) नुसार शासनाने भाडेकरू/रहिवाशी यांना देय असलेले चटई क्षेत्रफळ २२५ चौ.फूटावरून ३०० चौ.फूट केल्याने इमारतीच्या नकाशामध्ये बदल करून त्यास म्हाडाकडून सुधारित ना-हरकत प्रमाणपत्र दिनांक ४.१२.२००९ रोजी प्राप्त झाले व महानगरपालिकेकडून दिनांक ११.८.२०१० रोजी आरंभ प्रमाणपत्र प्राप्त झाले व कामास सुरुवात करण्यात येवून ८ मजल्यांपर्यंतचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. विकासकाने लगतची मिळकत संपादित केल्याने अंतिम भूखंड क्र.१०१५ व १०१६ यांचे एकत्रिकरणाचा प्रस्ताव सादर करून म्हाडाकडून त्यास दिनांक ५.१०.२०१५ रोजी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे व विकासकाने मिळकतीचे एकत्रिकरण

(amalgamation) व ९ व्या मजल्याच्या कामाचे आरंभ प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज सादर केला आहे. सदर प्रस्तावास मान्यता मिळाल्यापासून ६ महिन्यात ९ व्या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्यात येईल व इमारतीचे भागशः अधिवास प्रमाणपत्र प्राप्त करून लाल चाळीतील रहिवाश्यांना नवीन इमारतीमध्ये पुनर्वसित करण्यात येईल असे विकासकाने कळविले आहे.

**मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातून
चैत्यभूमीचे आरक्षण हटविण्यात आल्याबाबत**

(८) * ५४२६० श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेने सन २०१४-२०३४ या कालावधीसाठी माहे मे, २०१६ मध्ये प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यात इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार असल्याच्या कारणास्तव या शहराच्या आयसी २७ या तक्त्यात चैत्यभूमीचे आरक्षण बदलले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, चैत्यभूमी हे आंबेडकरी जनतेसाठी महत्वाचे प्रेरणास्थळ असून नवीन विकास आराखड्यात ही ओळख पुसून इतर सामाजिक सुविधा असे नाव बदलून थेट आंबेडकरी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी करून चैत्यभूमीचे आरक्षण अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) अशी बाब नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राच्या सन १९९१ च्या मंजूर विकास आराखड्यामध्ये चैत्यभूमी असे नामनिर्देशन नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २७.५.२०१६ रोजी पुनप्रसिध्द केलेल्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये चैत्यभूमीची जागा इतर सामाजिक सुविधा यासाठी नामनिर्देशित करणेत आलेली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातून चैत्यभूमीचे आरक्षण हटविलेले आहे, अशी वस्तुस्थिती नाही.

(३) बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रारूप सुधारित विकास आराखडा हा नागरिकांच्या सूचना/हरकतीसाठी पुर्नप्रसिध्द केलेला आहे. नागरिकांकडून प्राप्त सूचना/हरकतीबाबत वैधानिक कार्यवाही करून प्रारूप सुधारित आराखडा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शासनास सादर झालेनंतर या संदर्भातील सूचना/हरकती विचारात घेवून शासनाचा अंतिम निर्णय संकल्पित राहिल.

शासनाच्या नागरी वस्ती धोरणात सुधारणा करण्याबाबत

(९) * ५८९१८ श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात समृद्ध वसाहत टाऊनशीप प्रकल्पाच्या माध्यमातून उच्च दर्जाच्या नागरी सुविधा, आर्थिक दुर्बल उत्पन्न घटकासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी नागरी वस्तीच्या धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास सदर धोरणातील सुधारणांचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, शासनाने सन २००४ मध्ये विशेष नगर वसाहत योजना सुरु केली असून त्या अंतर्गत आतापर्यंत किती प्रकल्प मंजूर झाले आहेत तसेच या योजनेला अल्प प्रतिसाद मिळाला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, अल्प प्रतिसाद मिळण्याची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) प्रादेशिक योजनांच्या क्षेत्रात उपलब्ध जमिनीचा तिच्या कमाल विकसन क्षमतेनुसार उपयोग करून घेणे, घरांचा पुरवठा वाढविणे, प्रकल्पांकरीता विनियमांमध्ये सुटसुटीतपणा व कार्यपध्दतीमध्ये स्पष्टता आणणे, विकसन योग्य वापर विभागाकरीता प्रिमियम आकारणीसह एक समान चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे, प्रिमियम आकारणी करून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे, प्रकल्पात सोई सुविधाकरीता प्रमाणके निश्चित करणे, प्रति हेक्टरी ३०० वृक्ष लागवड बंधनकारक करणे, प्रकल्प क्षेत्र व जवळील बस स्टेशन, डेपो पर्यंत सार्वजनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, अनुज्ञेय होणाऱ्या बांधकाम क्षेत्रापैकी २० % बांधकाम क्षेत्र आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांसाठी ३०

ते ५० चौ.मी. क्षेत्राच्या सदनिका बांधणेचे बंधन घालणे, राज्यात नगर वसाहत प्रकल्पांच्या माध्यमातून शासनास खर्च न करता स्मार्ट सिटी सारख्या सोई असलेल्या समृद्ध वसाहती विकसित होणे व प्रकल्प प्रवर्तकांच्या जबाबदाऱ्या यामध्ये स्पष्टता आणणे या अनुषंगाने सुधारणा प्रस्तावित आहेत.

(३) सन २००५ नंतर सुमारे १० वर्षांच्या काळात संपूर्ण राज्यात केवळ ३५ विशेष नगर वसाहत प्रकल्पांना शासनाकडून लोकेशनल क्लिअरन्स प्रकल्प प्रवर्तकांनी घेतलेले आहे.

(४) प्रादेशिक योजना क्षेत्रात विशेष नगर वसाहत क्षेत्रा बाहेर इतरत्र सन २०१३ मध्ये मंजूर प्रमाणित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली नुसार १.२० ते १.४० चटई क्षेत्र निर्देशांक मिळत असल्याने विकासकांचा जागेचा वापर बदल करण्याकडे जास्त कल दिसून येतो. तसेच जागेचा वापर बदल केल्यानंतर सोयीसुविधांवर विकासकास जास्त खर्च करावा लागत नाही. याऊलट विशेष नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात ना विकास विभागामध्ये ५० टक्के क्षेत्र खुले ठेवून उर्वरित ५० टक्के क्षेत्रावर आवश्यक सोयीसुविधा व सार्वजनिक उपयोगाची आरक्षणे प्रस्तावित करून विशेष नगर वसाहत प्रकल्प राबविणे आवश्यक असल्याने विकासकास बांधकामासाठी उपलब्ध क्षेत्र अपुरे राहते. याशिवाय प्रकल्प क्षेत्रात सर्व सेवा सुविधा प्रकल्प प्रवर्तकाने पुरविणे, त्यांची देखभाल करणे, विशेष नगर वसाहत प्रकल्प क्षेत्रात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न घटकांसाठी घरे बांधणेचे बंधन असणे, इत्यादी विशेष नगर वसाहत प्रकल्पात प्रकल्प प्रवर्तकांवर असणाऱ्या जबाबदाऱ्या विचारात घेता, या प्रकल्पासाठी कमी क्षेत्र व चटई क्षेत्र निर्देशांक कमी प्रमाणात अनुज्ञेय होत असल्याने विशेष नगर वसाहत प्रकल्पांना अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

विक्रोळी (पूर्व), मुंबई येथील कन्नमवार नगर व टागोरनगर या म्हाडा वसाहतीमधील मल:निस्सारण वाहिनीबाबत

(१०) * ५७३९० श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विक्रोळी (पूर्व), मुंबई येथील कन्नमवार नगर व टागोरनगर या म्हाडा वसाहतीमधील ५५ वर्षापूर्वीची मल:निस्सारण वाहिनी जीर्ण झाल्याने नविन

मोठी मल:निस्सारण वाहिनी टाकण्यासाठी येणारा खर्च म्हाडाने महानगरपालिकेकडे भरलेला आहे. तथापि, सदर मल:निस्सारण वाहिनी शासनाच्या नावे असलेल्या न.भु.क. ६५७ या भूखंडातून जात असल्याने महानगरपालिकेने महसुल विभागाकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळणेचा प्रस्ताव सादर करून तीन वर्षे झाले. तरी अद्याप ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याची बाब माहे मे, २०१६ दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मल:निस्सारण वाहिनी अभावी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे आहे.

(२) व (३) न.भु.क्र. ६५७ या भूखंडातून जात असलेल्या १८.३० मीटर रुंदीच्या प्रस्तावित विकास नियोजन रस्त्यावर मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्याकडे महापालिकेमार्फत सादर करण्यात आला आहे. सदर ठिकाणी विना आकार सिवरेज पाईप लाईन टाकण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेस क्षेत्र देण्याबाबत जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी महसुल विभागाकडे मार्गदर्शन मागितले असून, सदर प्रस्तावावर महसुल विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे.

**जयसिंगपूर (जि.सांगली) नगरपालिकेत एलईडी
पथदिवे योजनेत झालेला गैरव्यवहार**

(११) * ५८७३३ श्री.उल्हास पाटील (शिरोळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जयसिंगपूर (जि. सांगली) नगरपालिकेत एलईडी पथदिवे योजनेत एक कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे माहे मे, २०१६ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीनुसार शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा स्वरूपाची तक्रार जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना प्राप्त झाली हे खरे आहे.

- (२) याबाबत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचेमार्फत चौकशी करण्यात येत आहे.
 (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**अंजनविहीरे (ता.भडगाव, जि.जळगाव) येथील तत्कालीन ग्रामसेवकाने
 निर्मल भारत योजनेत केलेल्या गैरव्यवहाराबाबत**

(१२) * ६१४६४ श्री.किशोर पाटील (पाचोरा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अंजनविहीरे (ता.भडगाव, जि.जळगाव) येथील तत्कालीन ग्रामसेवक वासुदेव रामसिंग पारधी व ग्रामस्थ संभाजी विश्वासराव पाटील यांनी संगनमत करून शासनाच्या निर्मल भारत योजनेत गैरव्यवहार करून सुमारे साडेचार लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दिनांक ३१ मे, २०१६ रोजी वा त्यासुमारास भडगाव पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय हे खरे आहे.

- (२) तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत अंजनविहीरे वासुदेव रामसिंग पारधी व ग्रामस्थ संभाजी विश्वासराव पाटील अशांनी संगनमत करून सरपंच आनंदा देवचंद भिल यांचे दस्तऐवजांवर अंगठे घेवून शासनाकडून निर्गमित चेक मधील रक्कम रुपये ४,४१,६००/- चा स्वतःचे फायद्यासाठी अपहार करून शासनाची

फसवणूक केल्या बाबतची तक्रार प्राप्त झाल्याने दि.१८/०५/२०१६ रोजी भडगांव पोलीस स्टेशनला तीनही आरोपींविरुद्ध भाग-५, गु.र.नं.६६/२०१६ भा.दं.वि.कलम ४२०, १२०(ब), ४०६, ४०९, ४६५, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दाखल गुन्ह्यात उपलब्ध ठोस पुराव्यावरून आरोपींना अटक केली असता त्यांना सत्र न्यायालयाकडून जामिन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान गुन्ह्याशी/घटनेशी निगडित साक्षीदारांना विचारपूस केली आहे. गुन्ह्यात आणखी सखोल तपास करून आरोपी विरुद्ध संबंधीत न्यायालयात दोषारोप पत्र पाठविण्याची कारवाई करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथे पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक
कार्यालय निर्माण करण्याबाबत**

(१३) * ५७७६९ श्री.राजाभाऊ (पराग) वाजे (सिन्नर) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य शासनाने नव्याने पर्यटन धोरणाची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन संचालनालय निर्माण करण्याचा निर्णय घेतला असून पर्यटन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्याला प्रादेशिक कार्यालयाच्या यादीतून वगळण्यात आल्याची बाब माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सदर ठिकाणी पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय निर्माण केले जावे अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक १५ एप्रिल, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.मुख्यमंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल : (१) दि. १२/४/२०१६ च्या शासन निर्णयाव्दारे पर्यटन संचालनालयाची स्थापना करण्यात आली असून त्या अंतर्गत नागपूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे व सिंधुदुर्ग येथे प्रादेशिक कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. यात नाशिकचा समावेश करण्यात आला नव्हता.

(२), (३) व (४) होय. अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली असून ती शासनाच्या विचाराधीन आहे.

**मिरज शहरातील ब्राम्हणपुरी येथील जिलेबी चौक ते शिवनेरी चौक
या रस्त्याच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(१४) * ६१७७२ श्री.धनजंय (सुधीर) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मिरज शहरातील ब्राम्हणपुरी येथील जिलेबी चौक ते शिवनेरी चौक हा रस्ता सुस्थितीत असताना पुन्हा याच रस्त्याचे डांबरीकरणाचे काम करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याची बाब माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, या चौकशीनुसार दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी, सांगली यांना सूचित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**वडाळा - घाटकोपर - ठाणे - कासारवडवली मेट्रो रेल्वे मार्ग तसेच
तळोजा ते कल्याणफाटा मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत**

(१५) * ५४५१४ श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय

मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली मेट्रो रेल्वे मार्गाच्या प्रकल्पास मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक ०४ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास मंजूरी दिली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तळोजा ते कल्याणफाटा मार्ग शिळ, डोंबिवली ते कल्याण मेट्रो रेल्वे सुरु करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरचा मेट्रो रेल्वे प्रकल्पाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय.

(३) व (४) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मुंबई महानगर प्रदेशामध्ये वाढणारी लोकसंख्या, रोजगार तसेच जमीन वापर (Land Use) यातील संभाव्य बदल, विकास यांचा सखोल अभ्यास करून सन २००८ मध्ये तयार केलेल्या सर्वकष परिवहन अभ्यासानुसार तळोजा ते दिवा जंक्शन दरम्यान मेट्रो रेल वर्ष २०३१ च्या नंतर प्रस्तावित आहे.

तसेच ऐरोली-कळवा हा उपनगरीय रेल्वे प्रकल्प मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (MUTP-३) च्या अंतर्गत रेल्वेमार्फत अमलबजावणी करण्याचे प्रस्तावित असून कल्याण, डोंबिवली आणि दिवा जंक्शन ही स्थानके नवी मुंबईशी जोडली जातील. त्यामुळे ठाणे स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. सर्वकष परिवहन अभ्यासाच्या शिफारशी या नियोजनबद्ध पध्दतीने आणि निधी उपलब्धतेनुसार टप्प्याटप्प्याने करण्याचे नियोजित आहे.

औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गाळापासून वीज व पाणी निर्माण करण्याच्या प्रकल्पास परवानगी देण्याबाबत

(१६) * ६१३९३ श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) इचलकरंजी शहरातील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या गाळापासून वीज, पाणी, राख आणि उष्णता निर्माण करण्याच्या प्रकल्पास परवानगी देण्याची मागणी इचलकरंजी नगरपालिकेने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकल्पामुळे इचलकरंजी नगरपालिकेची दरवर्षी १ ते दीड कोटी रुपये बचत होणार असून या प्रकल्पासाठी बिल गेटस् फौंडेशन या संघटनेने ५० टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उर्वरित ५० टक्के अर्थसहाय्य वैशिष्ट्यपूर्ण वा अमृत योजनेतून उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४) सदर प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

डहाणू (जि.पालघर) नगरपरिषदेत एलईडी दिवे खरेदीत गैरव्यवहार झाल्याबाबत

(१७) * ५९५३५ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू नगरपरिषदेने सन २०१२ ते २०१४ दरम्यान केलेल्या रु. ६० कोटींच्या विकास कामांचा अहवाल सादर करून एका एलईडी नगाची किंमत प्रत्यक्ष बाजारभाव मूल्यानुसार रुपये ७ ते ८ हजार असताना रुपये २६,०००/- प्रमाणे

खरेदी केल्यामुळे एलईडी दिवे खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचे तसेच शासनाचा ४.५ कोटी रुपयाचा वॉट भरलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यानुसार नगरपरिषदेतील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय,

या स्वरूपाची तक्रार जिल्हाधिकारी, पालघर यांना प्राप्त झाली आहे.

(२) सदर तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पालघर यांचेकडून चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

पालघर जिल्ह्यातील पिड्डको औद्योगिक वसाहतीतील निशांत अरोमा या रासायनिक कंपनीला आग लागल्याबाबत

(१८) * ५९७७३ श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय कामगार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्यातील पिड्डको औद्योगिक वसाहतीतील निशांत अरोमा या रासायनिक कंपनीला ३ जून, २०१६ रोजी दुपारी आग लागल्याने कंपनीसह इतर तीन कंपन्या व कंपनीच्या मागच्या बाजूला असलेल्या भरवाडपाडा येथील २० ते २५ घरे आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, आगीत नुकसान झालेल्या आपदग्रस्तांना कंपनी व्यवस्थापनाने कोणती मदत केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, पालघर जिल्ह्यात वारंवार कंपन्यांमध्ये लागणाऱ्या आगीच्या घटना रोखण्यासाठी शासन कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे.

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. संभाजी निलंगेकर-पाटील : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

मे. निशांत अरोमाज् या कारखान्यात दि.०३/०६/२०१६ रोजी लागलेल्या आगीत लगतच्या मे.डिलक्स रिसायकलिंग व मे. अँक्युरेट ट्रान्सफॉर्मर या दोन कारखान्यांचे नुकसान झाले.

सदर आगीमुळे भरवाडपाडा येथील घरांचे कोणतेही नुकसान झालेले नाही.

(२) होय. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पालघर यांनी सदर घटनेची चौकशी केली आहे.

(३) सदर आगीमध्ये कोणतीही व्यक्ती जखमी अथवा मृत झालेली नसल्यामुळे आपदग्रस्तांना मदत देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच आगीमुळे मालमत्तेचे होणारे नुकसान कमी होण्यासाठी कामगारांना अग्नीशमन प्रशिक्षण देण्यात येते. तसेच रासायनिक कारखान्यात आगीबाबत वेळोवेळी मॉकड्रील्स सुध्दा घेण्यात येतात.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**एमएमआरडीए क्षेत्रातील आठ मुख्य मेट्रो मार्गांना पूरक
आणखी चार नवीन कॉरिडॉर मार्गांच्या प्रस्तावाबाबत**

(१९) * ६१४१९ श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील आठ मुख्य मेट्रो मार्गांना पूरक असे आणखी चार नवीन कॉरिडॉर मार्गांचा प्रस्ताव तयार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्तावाचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, सदर प्रस्तावाला केव्हा मान्यता देण्यात येणार आहे व सदर प्रस्तावाच्या अंमलबजावणीसाठी कोणती तरतुद करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१), (२), (३) व (४) मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित १७२ किमी लांबीच्या मार्गिकांच्या बृहत आराखड्यात काही प्रमाणात सुधारणा करून त्यामधील ४ मेट्रो मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

यापैकी मेट्रो मार्ग -२ अ दहिसर (पूर्व) -डी.एन. नगर (लांबी. १८.६० कि.मी. व १७ स्थानके) व मेट्रो मार्ग -७ अंधेरी (पूर्व) - दहिसर (पूर्व) (लांबी १६.५० कि.मी. व १६ स्थानके) या दोन मेट्रो मार्गांना दिनांक १७ ऑक्टोबर २०१५ रोजी शासनाची मान्यता देण्यात आली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीचे काम सुरु झाले आहे. तसेच मेट्रो मार्ग -२ ब - डी.एन.नगर - मंडाले (लांबी २३.६४३ कि.मी. व २२ स्थानके) व मेट्रो मार्ग - ४ वडाळा-घाटकोपर-मुलूंड-ठाणे-कासारवडली (लांबी ३२.३२ कि.मी. व १४ स्थानके) या दोन मेट्रो मार्गांच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्यता दिली असून सदर दोन मार्गिकांस शासनाची मान्यता देण्यासाठी प्रस्ताव तपासण्यात येत आहे.

नागपूर येथे रिलायन्स कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून दोन वर्षीय मुलीचा झालेला मृत्यू

(२०) * ५८४५२ श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर येथे रिलायन्स कंपनीतर्फे केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात पडून दोन वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक ६ मार्च, २०१५ रोजी घडली असून उक्त प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सदर कंपनीविरुद्ध १४ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या दुर्घटनेतील मुलीच्या कुटुंबियांना रिलायन्स कंपनीने कोणती मदत केली तसेच कंपनी व्यवस्थापनावर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) रिलायन्स जिओ कंपनीतर्फे मृतक मुलीच्या पालकांना आर्थिक मदत दिल्याबाबतचे कोणतेही कागदपत्रे सादर केलेली नसून सदर कंपनीवर सिताबर्डी पोलीस स्टेशन, नागपूर येथे गुन्हा क्र.१८६/१६ कलम ३०४ अ, १७६, ५०६ भादंवि प्रमाणे दि. ०२/०५/२०१६ रोजी दाखल करण्यात आला आहे. गुन्हा पोलीस तपासावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**चेंबूर (मुंबई) येथील सुमननगर येथे राहणाऱ्या
महिलेची करण्यात आलेली हत्या**

(२१) * ५७२७९ श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चेंबूर (मुंबई) येथील सुमननगर येथे राहणाऱ्या श्रीमती करिष्मा माने या महिलेची कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात भररस्त्यावर चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याचे दिनांक २५ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे उक्त प्रकरणी आरोपींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

तथापि, सदरची घटना दिनांक २४ मे, २०१६ रोजी अण्णाभाऊ साठे ब्रिजच्या खाली, सुमन नगर वाहतूक शाखेच्या समोरील फुटपाथवर, चेंबूर या ठिकाणी घडली आहे.

(२) सदर प्रकरणी नेहरू नगर पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. ११०/१६ भा. द. वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल आहे. यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आलेली असून गुन्हा तपासाधिन आहे.

नमूद घटना घडलेल्या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील, मालाड (पूर्व) येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील
भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाबाबत**

(२२) * ५४८९३ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालाड (पूर्व) मुंबई येथील रेल्वे स्थानकावरून मालाड पूर्वकडील दिंडोशी, कुरार व्हिलेजकडे येणाऱ्या जाणाऱ्या रहदारीची समस्या सोडविण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे प्रलंबित काम माहे जून, २०१६ मध्ये सुरु करण्याचे आश्वासन मा.राज्यमंत्री महोदयांनी दिनांक ११ एप्रिल, २०१६ रोजी दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त भुयारी मार्ग सुरु करण्याच्या दृष्टीने माहे जून, २०१६ अखेरपर्यंत शासनातर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(३) अद्याप, शासनाने याबाबत कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) सदर भुयारी मार्गाचे काम माहे जून २०१६ अखेर पर्यंत सुरु करण्याच्या दृष्टीने प्राधिकरणातर्फे ई-निविदा पध्दतीने निविदा माहे मे, २०१६ मध्ये मागविण्यात आल्या होत्या. तथापि, फक्त दोनच निविदा प्राप्त झाल्याने सदर निविदा रद्द करण्यात येऊन व्दितीय निविदा सूचनेव्दारे दि.१५ जुलै, २०१६ पर्यंत पुनश्च: निविदा मागविण्यात आल्या असून त्यानंतर कंत्राटदाराची नेमणूक करून पावसाळा अखेरपर्यंत कामास प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे नियोजन आहे.

**मुंबई येथील धारावीतील काळा किल्ला येथील म्हाडाच्या
संक्रमण शिबिरातील घरे विकण्यात आल्याबाबत**

(२३) * ५५९११ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील धारावीतील काळा किल्ला येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरे विकण्यात आल्याप्रकरणी धारावी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, असल्यास, त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) याबाबत धारावी पोलीस ठाणेस गु.र.क्र. १६५/१६ कलम ४२०, ४६७, ४६८, ४८१, ५०४, ५०६, ३४१, ३४ भादंवि अन्वये दि. २६/०४/२०१६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदरहू प्रकरण तपासाधीन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मे.दि लक्झरी हॉलिडेज या कंपनीने महाराष्ट्र पर्यटन विकास
महामंडळाचे १७ कोटी रुपये थकविल्याबाबत**

(२४) * ५८७३५ श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.अमित घोडा (पालघर), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.सुभाष साबणे (देगलूर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्री.विलासराव जगताप (जत), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) : सन्माननीय पर्यटन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने चालविण्यासाठी घेतलेल्या "डेक्कन

ओडीसी” या आरामदायी ट्रेनची जबाबदारी दिल्लीतील मे.दि लक्झरी हॉलिडेज या कंपनीकडे सन २०११ मध्ये सोपविण्यात होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कंपनीला सन २०११ ते २०१४ असे तीन वर्षांचे कंत्राट देताना नियमानुसार देय असलेली अनामत रक्कम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने घेतलेली नसून सदर कंपनीने महामंडळाचे १७ कोटी रुपयांची रक्कम थकवली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच उक्त सेवेसाठी मध्य रेल्वेला देय असलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम महामंडळाने आपल्या तिजोरीतून अदा केलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर रक्कम वसूल करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. जयकुमार रावल : (१) होय.

सदर कंपनीस डेक्कन ओडिसी गाडी हंगामातील काही आठवडे चालविण्यास दिली होती.

(२) सदर कंपनीकडे अनामत रकमेपोटी रु. १५० लाख इतक्या रकमेची मागणी केली होती. त्या पैकी रु.१२४ लाख इतक्या रकमेचा भरणा झाला. या कंपनीने रक्कम रु.१६९२.६१ लाख इतकी रक्कम थकवली आहे.

(३), (४) व (५) होय.

सदर रक्कम वसूल करण्यासाठी महामंडळाने न्यायालयात विविध खटले दाखल केलेले असून ते न्यायप्रविष्ट आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शालेय साहित्य

खरेदीमध्ये झालेला गैरव्यवहार

(२५) * ५६९५१ श्री.अतुल सावे (औरंगाबाद पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणा-या ३५ हजार विद्यार्थ्यांसाठी लागणा-या शालेय साहित्य खरेदीमध्ये ३५ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सन २०१६ मध्ये निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी नगरपालिकेचे नगरसेवक यांनी आयुक्त, महानगरपालिका, नवी मुंबई व मा.शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत बालवाडी व इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविण्याकरीता महानगरपालिकेस प्राप्त झालेल्या निविदा अद्याप अंतिम करण्यात आल्या नसल्याचे आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांनी कळविले आहे.

- (२) अशा आशयाचे निवेदन आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका किंवा मा.मंत्री, शालेय शिक्षण यांना प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे येथील नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापकास लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याबाबत

(२६) * ५४२४९ श्री.विजय औटी (पारनेर), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.गोपालदास अग्रवाल (गोंदिया), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे येथील नगर भूमापन कार्यालयातील परिरक्षण भूमापक रमेश सरकटे व संदीप खांडेकर यांना दिनांक २४ मे, २०१६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, भूमापक रमेश सरकटे यांनी ७५०० भूमापकांकडून तांत्रिक वेतनश्रेणी मिळवून देण्याच्या नावाखाली ११.२५ कोटी रुपयांची लाच घेतली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) या प्रकरणी श्री.रमेश सरकटे-परिरक्षण भूमापक, नगर भूमापन अधिकारी, ठाणे, श्री.समीर खडेकर-खाजगी इसम यांना दिनांक २४.०५.२०१६ रोजी अटक करण्यात आली. तसेच श्री.प्रशांत येदे- परिरक्षण भूमापक, नगर भूमापन अधिकारी, विलेपाले यांना दि.३१.०५.२०१६ रोजी अटक करण्यात आली आहे.

- (२) तपासात ही बाब निष्पन्न झाली नाही.
- (३) व (४) लाचच्या मागणीसंदर्भात संबंधितांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, १९८८ चे कलम ७, १२, १३(१) (ड), १३(२) अन्वये दिनांक २४.०५.२०१६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक २९/२०१६ दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. त्याचप्रमाणे दोन्ही कर्मचारी यांना शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढण्याबाबत

(२७) * ५५३०६ श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अबू आजमी (मानखुर्द शिवाजीनगर), श्री.मुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गिरणी कामगारांच्या २३६८ घरांची लॉटरी काढण्याची घोषणा मा.मुख्यमंत्री

यांनी माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यापूर्वी काढलेल्या ६९२५ घरांच्या लॉटरीमधील १२०० गिरणी कामगार अपात्र ठरले होते, त्या घरांचा अद्याप निर्णय झालेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, गिरणी कामगारांकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांपैकी ५ लाख २८ हजार रुपये अतिरिक्त घेतले गेले असा कॅगचा अहवाल असतानाही आता घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये कोणत्या आधारे ठरवली असा प्रश्न कामगार संघटनेकडून केला जात आहे, हे ही खरे आहे काय,

(४) तसेच मुंबईतील २ हजार ६३४ गिरणी कामगारांच्या घराच्या सोडतीत कामगारांच्या निकषांत बसत नसतानाही काही सरकारी अधिकारी, सरव्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी यांनाही सोडतीत घराचा बंपर ड्रॉ लागला असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शेकडो गिरणी कामगारांनी लालबाग येथील भारतमाता सिनेमासमोर दिनांक २२ एप्रिल, २०१६ रोजी विनामुल्य घरे द्या अन्यथा लॉटरी रद्द करा अशी मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(६) असल्यास, शासनाने गिरणी कामगारांच्या घराच्यासंदर्भात कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) म्हाडामार्फत उपलब्ध होणाऱ्या सदनिकांपैकी गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-२ अंतर्गत सॅच्युरी मिल (१४३०), वेस्टर्न इंडीया मिल (२५०), ज्युबली मिल (१५७), भारत मिल (१८८), प्रकाश कॉटन मिल (५६२) व रुबी मिल (४७) या ६ गिरण्यांच्या जमिनीवर एकूण २६३४ सदनिकांची दि. ९ मे, २०१६ रोजी सोडत काढण्यात आली.

(२) मुंबईतील १८ गिरण्यांच्या जागेवरील ६९२५ सदनिकांच्या दि. २८.०६.२०१२ रोजी काढण्यात आलेल्या सोडतीमधील ५९५८ सदनिकांचे वितरण करण्यात आलेले आहे. उर्वरित सदनिकांचे वितरणाचे काम चालू आहे. विहित कालावधीत कागदपत्रे सादर न केलेले, सोडतीमध्ये दोनदा यशस्वी झालेले तसेच अपिल अधिकारी यांनी अपात्र केलेल्या गिरणी कामगारांऐवजी त्याच गिरणीमधील

प्राधान्य क्रमांकानुसार प्रतिक्षा यादीमध्ये ज्या कामगारांनी/वारसांनी कागदपत्रे सादर केलेली आहेत त्यांची पात्रता तपासण्याची कार्यवाही सुरु आहे असे उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(३) याबाबत कामगार संघटनेकडून लेखी स्वरूपात विचारणा झालेली नाही, असे उपाध्यक्ष, म्हाडा यांनी त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.

(४) हे खरे नाही.

गिरणी कामगार प्रकल्प टप्पा-१ ची सोडत दि. २८.०६.२०१२ रोजी व टप्पा-२ ची सोडत दि. ०९.०९.२०१६ रोजी काढण्यात आली. सदर संगणकीय सोडतीमधील यशस्वी झालेल्या मूळ गिरणी कामगारांनाच त्यांची पात्रता तपासून सदनिकांचे वितरण करण्याची कार्यवाही म्हाडामार्फत सुरु आहे.

(५) व (६) हे खरे आहे. तथापि गिरणी कामगारांना विनामूल्य घरे देण्याबाबतचा कोणताही धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला नाही.

(७) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड महानगरपालिका दलित वस्ती सुधार योजनेतील
निधी शासनाकडे परत गेल्याबाबत**

(२८) * ५८७६४ श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड महानगरपालिका दलित वस्ती सुधार योजनेतील दहा कोटी ६० लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत गेल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निधी परत जाण्यामागची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने सखोल चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले,

(४) तदनुसार शासन स्तरावर कोणती कार्यवाही करण्यात आली आहे वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०१५-२०१६ मध्ये जिल्हाधिकारी, नांदेड यांना उपलब्ध करून दिलेला रु.१०,६०,७०,०००/- इतका निधी आहरित न झाल्यामुळे प्रत्यार्पित झाला आहे.

(२) व (३) जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविल्यानुसार कोषागारातील तांत्रिक अडचणीमुळे बीडीएस (BDS) काढूनही संदर निधी कोषागारातून प्राप्त होऊ शकला नाही.

(४) व (५) जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून सन २०१५-१६ चा प्रत्यार्पित निधी सन २०१६-१७ मध्ये खर्च करण्यास मंजूरी देण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाला आहे. त्यावर कार्यवाही सुरु आहे. तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात नागरी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दि.२.७.२०१६ च्या शासन निर्णयान्वये नांदेड महानगरपालिकेसाठी रु.१६,८५,९५,०००/- इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.

**सोलापूर शहरात कुष्ठरोग्यांसाठी अद्यावत
रहिवासी रुग्णालय बांधण्याबाबत**

(२९) * ६१३०९ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर शहरात एकात्मता जीवन विकास नगर परिसरात कुष्ठरोग्यांसाठी अद्यावत रहिवासी रुग्णालय बांधण्याबाबतचा सोलापूर महानगरपालिकेमार्फत तयार करण्यात येत असलेला प्रकल्प अहवाल पुर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे काय,

(३) असल्यास, या प्रकल्पास शासनाने मंजूरी देऊन निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) सोलापूर महानगरपालिके मार्फत कुष्ठरोग्यांसाठी अद्यावत रहिवासी रुग्णालय बांधण्याबाबत प्रकल्प अहवाल तयार केला असल्याचे महानगरपालिकेने कळविले आहे.

(२) व (३) सदर प्रकल्प अहवाल अद्याप शासनास प्राप्त झालेला नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**बुलडाणा नगरपरिषदेच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी
विकास योजनेच्या निधीमध्ये झालेला गैरव्यवहार**

(३०) * ५९३६६ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधितांनी एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेचा निधी इतरत्र वळता करून सुमारे दोन कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, सदर प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिका-यांविरूद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अशा प्रकारची तक्रार जिल्हाधिकारी बुलडाणा यांना प्राप्त झाली आहे, हे खरे आहे.

(२) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे मार्फत सदर प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

विरार (ता. वसई, जि. पालघर) येथे अमोनिया इको सिटी व्यवस्थापनाने स्वस्त दरात घरे देण्याच्या जाहिराती देऊन फसवणूक केल्याबाबत

(३१) * ६१५६९ श्री.अमित घोडा (पालघर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विरार (ता. वसई, जि. पालघर) येथील आगाशी रोडवरील जे.पी.नगर येथे अमोनिया इको सिटीच्या व्यवस्थापनाने स्वस्त दरात घरे देण्याच्या जाहिराती देऊन नेव्ही, आर्मी, सेवानिवृत्त कर्मचारी व इतरांकडून लाखो रुपये घेऊनही त्यांना गत ४ ते ५ वर्षांपासून अद्याप घरे न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर व्यवस्थापनाविरोधात मा. मुख्यमंत्री तसेच पोलिस अधिक्षक, पालघर यांच्याकडे माहे ऑक्टोबर, २०१५ मध्ये वा त्यासुमारास लेखी तक्रार करुनही कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे दिनांक १९ मार्च, २०१६ रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे तसेच गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे

(३) सदर प्रकरणी चौकशी केली असता अर्नाळा पो.स्टे. येथे गु.र.क्र.१५२/२०१५, १५५/२०१५, १५७/२०१५, १५८/२०१५ या चार गुन्ह्यांमध्ये आरोपीविरुद्ध भादंवि स कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४, १२०(ब) सह महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट्स अॅक्ट, १९६३ कलम १३ (१) (२) (३) व १४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तसेच दाखल गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी अॅक्ट, १९९९ कलम ३ चा अंतर्भाव करण्यात आला आहे.

नमुद गुन्ह्यातील ३६,५०,०००/- रुपये इतकी रक्कम मा.उच्च न्यायालयात जमा तसेच बँका व ब्रोकर यांचेकडून सुमारे १०,००,०००/- रुपये गोठवण्यात आलेले आहेत. क्रिस्टल होमकॉन कंपनी कडून ४६ गुंतवणूकदारांना १३,२२,२९२/- रुपये परतावा करण्यात आलेले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोकणात मेरिटाईम इन्स्टिटयुट उभारण्याची
 मा. मुख्यमंत्री यांनी केलेली घोषणा**

(३२) * ५३९९३ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोकणात मेरिटाईम इन्स्टिटयुट उभारण्यात येईल अशी घोषणा मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक ११ एप्रिल, २०१६ रोजी केली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) व (३) इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटीचे उपकेंद्र मौजे जयगड (ता.जि.रत्नागिरी) येथे उभारण्यासंदर्भात इंडियन मेरीटाईम सुनिव्हर्सिटी आणि जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि. यांच्यामध्ये दि.१५.०२.२०१६ रोजी परस्पर सामंजस्य करार (Memorandum of Understanding) स्वाक्षांकित करण्यात आला आहे. ह्या करारनाम्यानुसार, प्रस्तावित उपकेंद्रासाठी मे.जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि. हे सुमारे २० एकर जागा विनामुल्य उपलब्ध करून देणार आहेत. उपकेंद्रासाठी लागणारा निधी इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी उपलब्ध करून देणार असून बांधकामसुध्दा त्यांचेमार्फत करण्यात येणार आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची कार्यवाही इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

मुंबईच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा करणेबाबत

(३३) * ५८४१९ श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.संजय पुराम (आमगाव), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी वर्षातून दोनदा रंगीत तालीम (मॉकड्रिल) घेण्यात येते, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, माहे मे, १७ व १८ तारखेला ही तालीम घेण्यात आली असता सहापैकी पाच ठिकाणी लॅडिंग पाईट्सवर दहशतवादी किती सहजपणे येऊ शकतात याचा प्रत्यय सागर कवच या रंगीत तालमीत भारतीय किनारा रक्षक अधिकाऱ्यांना आला असून सदर रंगीत तालमीची माहिती राज्याचे मुख्य सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सागरी सुरक्षा कडक करण्याबाबत कोणती तातडीची कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

सागरी मार्गे अतिरेकी हल्ला होऊ नये तसेच तो रोखण्यासाठी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सराव व्हावा म्हणून भारतीय तटरक्षक दलामार्फत संबंधित सर्व सागरी सुरक्षा यंत्रणांना समाविष्ट करून वर्षातून दोनदा सागर कवच अभियान (रंगीत तालीम) राबविण्यात येते.

सन २०१६ मधील पहिले सागर कवच अभियान (१/१६) हे दि. २७ व २८ एप्रिल, २०१६ रोजी राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान ८ ठिकाणी ब्ल्यु फोर्स म्हणजे सागरी सुरक्षा घटक हे डमी अतिरेक्यांना पकडण्यात यशस्वी झाले आहेत. तर ३ ठिकाणी रेड फोर्स म्हणजे डमी अतिरेक्यांच्या कारवाया यशस्वी झाल्या आहेत.

सागर कवच अभियानानंतर मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात येते. त्यावेळी बैठकीमध्ये अभियानाच्या अनुषंगाने चर्चा होवून सागरी सुरक्षा अधिक भक्कम व बळकट करण्याबाबत सुचना देण्यात येत असतात व सदर सुचनांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**अकोला येथील २५० युवकांची कौशल्य विकास योजनेच्या
नावाखाली फसवणूक करण्यात आल्याबाबत**

(३४) * ६२९२१ श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम), डॉ.संजय कुटे (जळगाव जामोद) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला येथे मा. पंतप्रधानांच्या नावाचा गैरवापर करून हरियाना येथील स्वाती मिड्डा व राहत मळीक यांनी २५० युवकांची कौशल्य विकास योजनेच्या नावाखाली फसवणूक केल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर आरोपींनी युवकांना मोठ्या पगाराचे व कर्जाचे आमिष दाखवून नोंदणी शुल्क व अनामत रक्कम गोळा करून फसवणूक केली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही

**मुंबईतील सांताक्रुझ, कलिना येथील स्वामी विवेकानंद
झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रकल्पाबाबत**

(३५) * ५५९६० श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व), श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांताक्रुझ (मुंबई) कलिना येथील स्वामी विवेकानंद झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प विकासक जेमिनी बिल्डर्समार्फत राबविण्यास १३ वर्षांचा कालावधी लागल्यामुळे जमिनीचे मालक श्री. रमेश मल्होत्रा यांचे निधन झाल्यानंतर विकासकाचा प्रतिनिधी म्हणून मेघा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने हा प्रकल्प दिशाभूल करणारे कागदपत्रे तयार करून हडप केल्याचे प्रकरण नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुनर्विकास प्रकल्प राबविण्यास मेघा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सला झोपडपट्टीवासियांची संमती नसतांना गैरव्यवहाराच्या मार्गाने राजकिय पदाचा गैरवापर करून हा प्रकल्प राबविला जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या कल्पना इनामदार यांनी दिनांक १४ मे, २०१६ रोजी पत्रकार परिषदेत केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या एसआरए प्रकरणात उपजिल्हाधिकारी यांचाही समावेश आहे तसेच या प्रकल्पाची एलवायआयओएची मुदत संपलेली असतांनाही म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विकासकाच्या बाजूनी निर्णय दिला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या सर्व प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अभिलेखानुसार व्हिलेज कोळे कल्याण, सांताक्रुझ येथील न.भू.क्र. ८८, ८९ व ९० या मिळकतीवरील स्वामी विवेकानंद सह.गृह. संस्थेच्या झोपडपट्टी योजनेचे विकासक मे. जेमिनी डेव्हलपर्स हे आहेत.

(२) सामाजिक कार्यकर्तीने पत्रकार परिषद घेतल्याची माहिती उपलब्ध नाही. तथापि, या विषयासंदर्भातील दि. ७.६.२०१६ रोजीचे निवेदन प्राप्त झाले आहे. सदरचे निवेदन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहे.

(३) स्वामी विवेकानंद सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या योजनेस दि. १८.०१.२००६ रोजी आशयपत्र दिले असून दि. १८.११.२००६ रोजी पुनर्वसन इमारतीचे आराखडे मंजूर केले आहेत. या योजनेच्या ठिकाणचे २२ झोपडीधारक स्थलांतरीत होत नसल्याने पुढील बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या नाहीत. या संस्थेने दि.१९.८.२०१४ अन्वये विकासक बदलण्याविषयी केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सर्व संबंधितांची सुनावणी घेवून दि.२०.८.२०१५ च्या आदेशान्वये संस्थेची विकासक बदलण्याची मागणी अमान्य केली आहे.

सदरहू झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील असहकार्य करणाऱ्या २२ झोपडीधारकांपैकी १० झोपडीधारकांचे दि. १६/५/२०१६ रोजी निष्कासन करण्याची कारवाई उपजिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा सक्षम प्राधिकारी बांद्रा-२ यांनी केली असून उर्वरित १२ झोपडीधारकांना दि.२१/६/२०१६ रोजी ४८ तासाची अंतिम नोटीस बजावली आहे.

(४) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या दि.२०.८.२०१५ च्या आदेशाविरुद्ध संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेने मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या निदेशानुसार गठीत उच्चस्तरीय समितीकडे अपिल क्र.९/२०१५ दाखल केले आहे. सदरहू अपील अर्जावर दि.१६/७/२०१६ रोजी सुनावणी घेण्यात आली असून प्रकरण निर्णयार्थ बंद करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मध्य नागपूर क्षेत्रातील लेंडी तलावाच्या परिसरात
अनधिकृत अतिक्रमण झाल्याबाबत**

(३६) * ५८०६६ श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.कृष्णा खोपडे (नागपूर पूर्व), श्री.सुधाकर कोहळे (नागपूर दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मध्य नागपूर क्षेत्रातील लेंडी तलाव बुजवून अनेकांनी अनधिकृत अतिक्रमण करून पक्के घरे बांधली असून अतिक्रमण झालेल्या घरांची मोजणी सी.टी.सर्व्हे कार्यालयामार्फत झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत लोकप्रतिनिधींनी मा.आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांना दिनांक ७ जून, २०१६ रोजी पत्र दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, शासनाने या अनधिकृत अतिक्रमणांवर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) नगर भूमापन कार्यालयामार्फत मोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, सर्वेक्षणानंतर अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करण्यात येणार असल्याचे, आयुक्त, नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हाधिकारी, नागपूर यांच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

**ठाणे महापालिकेतील नगरसेवकाने उद्योजकाला
धमकावून कोटयवधी रुपये घेतल्याबाबत**

(३७) * ५३७९८ श्री.अजित पवार (बारामती), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे महापालिकेतील नगरसेवकाने उद्योजकाला धमकावून तब्बल २६.९५ कोटी रुपये घेतल्याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयातून अटक पूर्व जामिन रद्द होवूनही पोलीसांनी सदर नगरसेवकास अद्याप अटक केली नसल्याचे माहे एप्रिल, २०१६ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) ठाणे महापालिकेतील नगरसेवकाने उद्योजकाला धमकावून रु. २६.९५ कोटी रुपये घेतल्याबाबतची घटना ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात घडल्याबाबतचा गुन्हा दाखल नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात निर्मल सागर तट अभियांनातर्गत पंचायत पातळीवर
समिती स्थापन करण्यात येणार असल्याबाबत**

(३८) * ५५७७८ श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याला लाभलेल्या समुद्रकिना-यांचा पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने निर्मल सागर तट अभियांनातर्गत पंचायत पातळीवर समिती स्थापन करण्यात

येणार असून समितीला दहा ते वीस लाखापर्यंतचा निधी पायाभूत सुविधांसाठी देण्यात येणार असल्याची बाब माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे व या योजनेअंतर्गत आतापर्यंत किती निधी वितरीत करण्यात आला आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

(२) महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या ७१ व्या बैठकीत निर्मल सागर तट योजनेस तत्वतः मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने सदर योजनेचे प्रारूप अंतिम करण्यात येत आहे.

किनारपट्टीचे संवर्धन, संरक्षण, व्यवस्थापन व विकास यामध्ये जनतेला सहभागी करून घेणे व त्याद्वारे त्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीस हातभार लावणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. या योजनेमध्ये स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, जलक्रिडा, पर्यटनासाठी सुविधा, पर्यावरणस्नेही उर्जास्त्रोत, कौशल्य विकास, किनारा सुरक्षा सजगता, कांदळवन व कोरल्स संवर्धन ह्या बाबी अंतर्भूत असतील.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वसई-विरार शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिःस्सारण योजनेबाबत

(३९) * ६०७८१ श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वसई-विरार शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिःस्सारण (underground sewer system) योजनांना राज्य शासनाने मान्यता देऊन सदर प्रस्ताव आर्थिक तरतूदींच्या मान्यतेसाठी व योजनांच्या अंतिम मान्यतेसाठी केंद्र शासनाकडे मागील दोन वर्षांपेक्षा जास्त काळापासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे काय,

(३) असल्यास, या दोन योजना कार्यान्वित करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करित आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२), (३) व (४)

- केंद्र शासन पुरस्कृत जेएनएनयुआरएम अभियानांतर्गत वसई-विरार शहर महापालिकेच्या पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य स्तरीय सुकाणू समितीच्या मान्यतेने केंद्र शासनास सादर करण्यात आला होता.
- केंद्र शासन पुरस्कृत जेएनएनयुआरएम अभियान ३१ मार्च, २०१४ अखेर संपुष्टात आल्याने सदर प्रकल्पास केंद्र शासनाकडून मान्यता मिळाली नाही.
- तथापि, केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत वसई-विरार शहराच्या रु.१३५.५९ कोटी किंमतीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास शासनाने मान्यता दिली असून मलनिःस्सारण प्रकल्प अमृत अभियान कालावधीत घेण्याचे प्रस्तावित आहे.

**पुणे येथील नागरीकांना कमी दरात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून
लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याबाबत**

(४०) * ५६३१६ श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई येथील सम्यक निवास हक्क संघ प्रायोजक भिम फाऊंडेशन या संस्थेने पुणे येथील नागरीकांना कमी दरात फ्लॅट देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे येथील लोहगाव, वडगाव शिंदे रस्ता येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजजवळील सर्वे क्र.३४९ येथे सुमारे ६ एकर जागेत गृहप्रकल्पाचे निम्मे बांधकाम झाल्यानंतर विकासक फरार झाल्याने समर्थ पोलीस स्टेशन, पुणे येथे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर प्रकरणी फिर्यादीचे तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन येथे सम्यक निवास हक्क संघ, भिम फाऊंडेशन या संस्थेच्या संस्थापकाविरुद्ध गु. र. नं. ०९/२०१५, भा. दं. वि. क. ४०६, ४२० प्रमाणे दि. १३/०१/२०१५ रोजी दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याच्या तपासात सदर गृह प्रकल्प संस्थेने ४४५ नागरिकांची ४,०७,२४,१६५/- रुपयांची फसवणुक केल्याचे निष्पन्न झाले असून सभासदांकडून फ्लॅट देण्याच्या मोबदल्यात पैसे स्विकारल्याचे बँक खाते अकाउंटवरून तपासात निष्पन्न झाले आहे.

सदर संस्थेने त्यांचे ४४६/२, सरस्वती वि.प.म., दिनबंधु चौक, रास्ता पेठ, पुणे येथील कार्यालय पुर्णपणे बंद केले असून , सदर संस्थेच्या संस्थापकाचा शोध घेण्यात येत असून ,ते अद्याप पर्यंत मिळून आलेले नाहीत. सदर गुन्ह्याचा तपास चालु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील दहिसर चेक नाका जवळील डीबी रियालटी ओझोन
या रहिवाशी प्रकल्पाचे काम बंद असल्याबाबत**

(४१) * ६२४२३ श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील दहिसर चेक नाक्याजवळील डीबी रियालटी ओझोन या रहिवाशी प्रकल्पाचे काम गेल्या ४ वर्षांपासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रहिवाशी प्रकल्पात एकूण ३६०० कुटुंबियांनी सदनिकेचे सर्व पैसे भरलेले असतानासुद्धा व सन २०१२ मध्ये ग्राहकांना सदनिकेचा ताबा देणे बंधनकारक असूनसुद्धा अद्यापपर्यंत विकासकाने ग्राहकांना सदनिकेचा ताबा दिला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,त्यानुसार उक्त विकासकावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१), (२) व (३) होय, सदरचा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिका व मिरा-भाईंदर महानगरपालिका या दोन नियोजन प्राधिकरणांच्या हद्दीत सिमेवर आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमध्ये या प्रकल्पाचा सुमारे २६ टक्के भाग येत असून, या भागामध्ये औद्योगिक सेवा इमारतीचे बांधकाम मंजूर करण्यात आले आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील क्षेत्र मंजूर विकास योजनेनुसार औद्योगिक विभागात असून, मंजूर विकास नियंत्रण नियमावलीमधील तरतूदीनुसार या जमिनीचे रहिवास वापर विभागात रुपांतरीत करताना मिरा भाईंदर महानगरपालिकेस हस्तांतरीत करावयाचे सुविधा क्षेत्र संबंधित विकासकाने हस्तांतरीत न केल्याने मिरा भाईंदर महानगरपालिकेने दिनांक १०/११/२०१४ च्या पत्रान्वये बांधकामास स्थगिती दिली आहे. आता विकासकाने सुविधा क्षेत्राची जागा दिनांक ९/६/२०१६ च्या नोंदणीकृत करारान्वये महानगरपालिकेस हस्तांतरीत केलेली असल्याने, दिलेली बांधकाम स्थगिती रद्द करण्याची कार्यवाही मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**उल्हासनगर महापालिका हद्दीतील प्रभात गार्डनच्या
 कामात झालेला गैरव्यवहार**

(४२) * ५४४४७ श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) उल्हासनगर महापालिका (जि.ठाणे) हद्दीतील प्रभात गार्डनच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा अहवाल चौकशी समितीने पालिका आयुक्तांकडे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान सादर केल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय तसेच सदर अहवालाच्या अनुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभात गार्डनच्या कामात गैरव्यवहार झाल्याबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांनी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांना सादर केला आहे, हे खरे आहे.

(२) अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी त्यांच्या अहवालामध्ये खालीलप्रमाणे नमूद केले आहे:-

प्राकलनाप्रमाणे दर्जेदार काम झाल्याबाबत त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करून घेण्यात यावे.

तसेच यापूर्वी करण्यात आलेल्या कामाचा दर्जा तपासण्यात यावा.

सदर अहवालाच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता यांना तांत्रिक बाबींची चौकशी करण्याबाबत महानगरपालिकेमार्फत कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून दिलेल्या अहवालात अंदाजपत्रकाच्या तरतुदीप्रमाणे काम झाले असल्याचे नमूद केले आहे.

तसेच, सदर कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करून घेण्याची कार्यवाही उल्हासनगर महानगरपालिकेमार्फत सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील जागेश्वरीच्या मुनाबाई चाळीतील रहिवाशांना
विकासक व पोलीसांनी केलेली मारहाण**

(४३) * ५४२८३ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जागेश्वरी (पूर्व) मुंबई येथील कमरबाग जवळील मुनाबाई चाळीच्या आदर्श मेघवाडी (एसआरए) सहकारी गृहनिर्माण संस्था, मेघवाडी या संस्थेच्या ८० सभासदांची घरे निष्कासीत करण्याबाबत दिनांक २१ एप्रिल, २०१६ रोजी देण्यात आलेल्या नोटीस विरोधात मंत्रालयातील उच्चाधिकार समितीकडे महाराष्ट्र झोपडपट्टी कायदा, १९७३ च्या कलम ३५ अन्वये अपील सादर करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर अपिलावर निर्णय होण्यापूर्वीच विकासकांनी झोपडपट्टीधारकांना पोलीसांच्या मदतीने मारहाण करून दिनांक २४ मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान झोपड्यातून बाहेर काढले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील ७३ झोपडीवासियांनी उच्चस्तरीय समितीकडे दि.१६.०४.२०१६ रोजी अर्ज क्र.८८/२०१६ अन्वये या विकासकास या योजनेविषयी दिलेली परवानगी, एलओआय तसेच अपिलिय प्राधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) पश्चिम उपनगरे यांच्या दि. १४.०३.२०१६ च्या आदेशाविरुद्ध अपील दाखल केले आहे.

सदर अपिल दाखल झाले असतांनाही सक्षम प्राधिकारी तथा भूव्यवस्थापक, म्हाडा यांनी झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३३-३८ अन्वये दि. २१.०४.२०१६ रोजी नोटीस दिली असल्याचे झोपडपट्टीवासीयांच्या वकीलांनी दि.१२.०५.१६ च्या पत्रान्वये समितीस कळविले आहे.

(२) सक्षम प्राधिकारी तथा भू-व्यवस्थापक, म्हाडा यांनी दि.२४.०५.२०१६ रोजी पोलिस बंदोबस्तात या योजनेमध्ये झोपडपट्टी अधिनियमाच्या कलम ३३-३८ अन्वये निष्कासनाची कारवाई केलेली आहे. सदर कारवाई सुरु असताना झोपडीवासियांनी सरकारी कामात अडथळा आणणे, पोलीसांना धक्काबुक्की, मारहाण व दगडफेक केल्यामुळे पोलीस विभागाने संबंधित झोपडीधाकांविरुद्ध भा.दं.वि. संहितेच्या कलमान्वये गु.र.क्र. १८२/२०१६ दाखल केला आहे, असा पोलीस विभागाचा अहवाल आहे.

(३) वर नमुद उच्चस्तरीय समितीकडील अपील अर्जावरील निर्णयाप्रमाणे पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने कोठडीत असतांना
गळफास घेऊन आत्महत्या केल्याबाबत**

(४४) * १७४२७ श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने कोठडीत असतांना गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे माहे मे, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या संदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय. अटक आरोपी अमिन रवि राठोड यांनी दिनांक ०२/०१/२०१६ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली. त्याबाबत मुलुंड पोलीस ठाणे अपमृत्यू क्रमांक ५५/१६ कलम १७४ सीआरपीसी अन्वये नोंद घेण्यात आली आहे.

(२) व (३) सदर प्रकरणी गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे.

**डहाणू (जि.पालघर) येथील चारोटीनाका गुलजारी नदीपात्रात भराव
टाकून बेकायदेशीर बांधकाम केल्याबाबत**

(४५) * ६०३८७ श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) येथील चारोटीनाका गुलजारी येथे नदीपात्रात भराव टाकून बेकायदेशीर बांधकाम करून व्यापारी गाळे बांधल्याचे दिनांक १३ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केलेली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीअंती संबंधितांवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय.

(३) ग्रामपंचायत चारोटी यांनी श्रीमती प्रमिला रामू वाघात व इतर दोन तसेच श्रीमती हिरी पोशा वाघात व इतर दोन यांना अनुक्रमे दि.३०.३.२०१५ व २७.२.२०१५ रोजीच्या मासिक सभा ठरावान्वये गट क्रमांक ७० मध्ये गाळे बांधण्यासाठी चुकीची परवानगी दिलेली आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत चारोटी मधील ठरावास उपस्थित असणारे सरपंच, उपसरपंच व इतर ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम च्या कलम ३९ (१) नुसार करवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. तसेच संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ (४) अंतर्गत कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.

सदरील बांधकाम थांबविण्यासाठी/निष्कासित करण्यासाठी ग्रामपंचायतीने दि.९.२.२०१६, १.७.२०१६ तसेच १८.७.२०१६ रोजी अन्वये नोटीस देण्यात आल्या आहेत

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विरार शहरातील फुलपाडा येथे विकासकांनी

अनधिकृत २० इमारती उभारल्याबाबत

(४६) * ५४३४० श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विरार शहरातील फुलपाडा येथील सर्व्हे क्र. ११२, ११३, ११४ व ११५ येथे विकासकांनी अनधिकृत २० इमारती उभारून सदनिकांच्या विक्रीतून शेकडो कुटुंबियांची फसवणूक करून पालिकेचाही लाखो रुपयांचा महसूल बुडवला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यातील १० इमारती मंजूर विकास आराखड्यातील २० मीटर रुंदीच्या डी.पी. रोडवर व त्यालगतच्या ६.० मीटर रुंदीच्या पाणी मार्गावर बांधल्या असून उर्वरित इमारती लगतच्या खेळाच्या राखीव मैदानावर बांधल्या असल्याचे दिनांक २५ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू सर्व अनधिकृत इमारती बांधतांना माजी जिल्हाधिकारी यांच्या नावाचा बनावट बिनशेती परवाना, सिडको प्रशासनाचे बनावट परवाने तसेच वास्तुविशारद यांचे बनावट इमारत आराखडे इत्यादी सर्व बनावट कागदपत्रांच्या आधारे करारनामे दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणीकृत करून बहुतांश सदनिकेसाठी वसई विकास सहकारी बँकेतून कर्जे घेण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणी १६ व्यावयायिक व विकासकांचा सदर बेकायदा बांधकामांमध्ये सक्रिय सहभाग असून फक्त ५ विकासकांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यानुसार सर्वसंबंधित दोषीविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) फुलपाडा विरार (पू) सर्वे नं. ११२,११३,११४ व ११५ येथे विकासकांनी अनधिकृत २० इमारतीचे बांधकाम केलेले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

(२) व (३) होय, हे खरे आहे.

(४) व (५) वरील इमारतींच्या विकासापैकी ५ विकासकांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमातील कलम ५३ व ५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच उक्त तक्रारीच्या अनुषंगाने ५ विकासकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इतरही काही विकासकांचा सहभाग निश्चिती झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्याची कारवाई वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

बुलडाणा (जि.बुलडाणा) येथील पोलीस निवासस्थानांची झालेली दुरवस्था

(४७) * ६०५२१ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलडाणा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बुलडाणा (जि.बुलडाणा) येथील धामणगाव बढे, बोराखेडी, लाल पोलीस लाईन या पोलीस निवासस्थानांची अतिशय दुरवस्था झाली असून निवासस्थानांचे

दरवाजे, खिडक्या अज्ञाताने काढून नेल्या असून शौचालय, स्वच्छता गृह वापरण्याजोगे नसल्याचे निदर्शनास आले आहे काय,

(२) असल्यास, सदर पोलीस कर्मचा-यांच्या कुटूंबियांना मापदंडानुसार सोई सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांचा मानसिक ताण वाढत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त पोलीस कर्मचारी निवासस्थाने नव्याने बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) बुलढाणा जिल्ह्यातील धामणगांव बडे व बोराखेडी येथील पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्याकरीता नवीन निवासस्थाने बांधण्यासाठी आणि लाल पोलीस लाईन येथील निवासस्थानांची दुरुस्ती करण्यासाठी क्षेत्रिय कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागास कळविले असून पाठपुरावा करणेत येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

पुणे शहर आणि उपनगरातील एलबीटी बंद करण्यात आल्याबाबत

(४८) * ५५७८१ श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे महानगरपालिका हद्दीतील एलबीटी बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे मात्र तेथील व्यावसायिकांकडे एलबीटीची कोटयवधी रुपयांची थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत साडेतीन लाख व्यावसायिकांना नोटीस पाठविल्या असल्याचे दिनांक २० एप्रिल, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी आतापर्यंत किती व्यावसायिकांकडून थकबाकी वसूल करण्यात आली आहे,

(३) असल्यास, थकबाकी न देणाऱ्या व्यावसायिकांवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे अंशतः खरे आहे.

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात दाखल झालेल्या विवरणपत्रांपैकी आज अखेर ३,७०१ विवरणपत्रांची तपासणी करण्यात आलेली असून, त्यापैकी तपासणीअंती ५१२ नोंदणीधारकांनी स्थानिक संस्था कर कमी भरल्याचे निदर्शनास आले असून त्यांना स्थानिक संस्था कर नियम, २०१० च्या नियम ३३ प्रमाणे नमुना "त्र" ची मागणी नोटीस पाठविण्यात आलेली आहे.

(२) ३५१ नोंदणीधारकांकडून कराची व्याजासह वसुली करण्यात आली आहे.

(३) उर्वरीत १६१ नोंदणीधारकांकडून व्याजासह स्थानिक संस्था कर वसुली करण्याची कार्यवाही महानगरपालिके मार्फत चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील मुलुंड जकात नाक्यावरून बेकायदेशीररित्या प्रवेश
केलेल्या ३५ ट्रकचा अद्याप शोध न लागल्याबाबत**

(४९) * ५४२९८ श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मुलुंड (प.) येथील एल.बी.एस. मार्गावरील जकात नाक्यावर दिनांक १३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पहाटे कर्मचाऱ्यांना मारहाण व शिवीगाळ करून १५ संशयितांनी पालिकेची संपूर्ण यंत्रणा रोखून धरून मुंबईत बेकायदेशीररित्या प्रवेश केलेल्या ३५ ट्रकचा अद्यापही मुंबई पोलीसांना शोध लागला नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मुंबई शहराला धोका निर्माण झाल्या प्रकरणी विरोधी पक्षनेता विधानसभा यांनी दिनांक १२ मे, २०१६ रोजी वा त्या दरम्यान मा.मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्त व ए.टी.एस प्रमुख यांना पत्र दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) होय, हे खरे आहे

मा.विरोधी पक्षनेता, विधानसभा यांनी दि. २६.०५.२०१६ रोजी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना असे पत्र दिले आहे.

(३) सदरहू प्रकरणी चौकशी केली असता याबाबत मुलुंड पोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. ६३/१६ भा.द.वि. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, ३४ सह मनपा कायदा १८८८ कलम ४७८, ४७८ (१) (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

नमूद गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पनवेल येथे स्वस्त घरे देण्याचे आमिष दाखवणाऱ्या बालाजी
समूहाच्या गृह घोटाळ्याच्या तपासाबाबत**

(५०) * ५४५२७ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई व ठाणे येथील शेकडो गुंतवणूकदारांना पनवेल मध्ये स्वस्त घरे देण्याचे आमिष दाखवणाऱ्या बालाजी समूहाच्या गृह घोटाळ्याचा तपास नवी मुंबईच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्याचा निर्णय नवी मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी दिनांक ८ मे, २०१६ रोजी वा त्या सुमारास घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच आदई, सुकापूर, चिपळे व नेरे या गावांमधील गृह प्रकल्पांवर गुंतवणूकदारांना फसवल्याची तक्रारही नोंदविण्यात आली असून मा. न्यायालयाने महेंद्र सिंग याला पोलीस कोठडीत ठेवून त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने खांदेश्वर पोलीस ठाणे येथे तिरुपती बालाजी या विकासका विरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील

तपास आर्थिक गुन्हे शाखा, कक्ष-१ नवी मुंबई यांचेकडे चालू असून सदर गुन्हे २६ आरोपीविरुद्ध आहेत. सदर २६ आरोपींपैकी ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे, १२ आरोपींना अटकपूर्व जामिन मा.जिल्हा सत्र न्यायालय, अलिबाग यांनी मंजूर केलेला आहे. तसेच उर्वरीत ८ आरोपींना अटक करण्याची कारवाई करण्यात येत आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर

मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.